

Best practice –II

Title of the Practice: Voluntary Blood Donation Camp

Objectives of the Practice:

The primary goal of our voluntary blood donation program is to promote awareness about the urgent need for blood donations while extending support to underprivileged members of our community. Additionally, we aim to nurture a spirit of altruism and establish a well-organized database of voluntary blood donors. Our efforts also focus on educating the public about the benefits of voluntary blood donation and discouraging the harmful reliance on paid donors.

The specific objectives of this initiative include:

1. Raising awareness about the vital role of timely blood donation in saving lives.
2. Encouraging a sense of empathy and responsibility by inspiring individuals to participate in life-saving contributions.
3. Motivating students to commit to donating blood at least once a year.
4. Emphasizing the significance of blood donation and its positive effects on community health.

The Context:

The demand for blood is increasing rapidly, making it indispensable in emergencies such as accidents, surgeries, and the treatment of chronic conditions like cancer. Regular blood donation is a selfless and profound act of humanity, reflecting care and compassion for others. Voluntary blood donation allows individuals to make a meaningful difference in the lives of those in need.

In today's fast-paced world, there is a pressing need for substantial quantities of blood from healthy, willing donors. Ensuring the availability of sufficient blood from all groups at any time, including during emergencies or odd hours, is a vital humanitarian effort. Saving lives is priceless, and facilitating this through blood donation is an endearing contribution to society.

The Practice:

The Internal Quality Assurance Cell (IQAC) and National Service Scheme (NSS) unit of the

college jointly organized a Blood Donation Camp on March 2, 2024, coinciding with Hon. Dr. Dhavalsinh Mohite-Patil's birthday. This event was conducted in collaboration with Shri Kamala Bhavani Blood Centre, Karmala.

The college ensured the provision of essential facilities such as space, furniture, blood testing rooms, and a donation area adhering to medical standards. The camp began with an inspirational session led by experts, educating students about the significance of blood donation.

Before donating, students underwent medical screenings to ensure the blood collected met quality standards. Those identified as underweight or unfit due to medical conditions were excluded. Donors were informed about the rejuvenation of blood cells post-donation, promoting awareness of its health benefits. Additionally, scientific insights about blood groups and related health conditions were shared.

The event commenced with an inaugural session chaired by the principal. The camp saw enthusiastic participation from students, alumni, and staff, resulting in the collection of 21 units of blood. All donors were honored with certificates of appreciation provided by the blood bank.

Evidence of Success:

The initiative fostered a spirit of community and support for the underprivileged. Student donors received complimentary health screenings, including checks for pulse rate, blood pressure, temperature, and haemoglobin levels. Those requiring medical advice were guided by healthcare professionals.

The camp was widely appreciated by various stakeholders, achieving the following notable outcomes:

1. Exceeding the expected number of student blood donors.
2. Receiving high praise from college trustees, parents, and other organizations.
3. Encouragement from the charitable trust and blood bank staff to conduct similar events in the future.

Problems Encountered and Resources Required:

The initiative faced several challenges, including a lack of health awareness among students

from rural and economically disadvantaged backgrounds, fear of needles and blood testing, and issues like malnutrition leading to anaemia and underweight conditions.

Addressing these issues requires comprehensive health education programs, psychological support to alleviate fears, and nutritional interventions to improve students' overall health and eligibility for donation.



मे.श्री.कमला भवानी ब्लड सेंटर

पहिला मजला अमरनाथ टॉवर, श्री कमला देवी रोड, करमाळा.
मो. 9689838183
Lic No.: MH/104698 TOLL FREE NO.: 1800-210-6666

गौरव पत्र

.....आपण आपल्या
डॉ. देशमुख प्रविण वसंतराव
या संस्थेतर्फे / मंडळातर्फे
प्रतापसिंह मोहिते-पटिल महाविद्यालय, करमाळा
रक्तदान शिबीर आयोजित करून २२ युनिट्स रक्त संकलन
केले आणि रक्तपेढीला अमूल्य सहकार्य केले या बद्दल रक्तपेढी

आपली सदैव ऋणी राहिल. **धन्यवाद...!**

स्थळ :- पी.एम.पी महाविद्यालय करमाळा
दिनांक :- ०२ मार्च २०२४


वैद्यकीय अधिकारी

**आपले रक्तदान अमूल्य आहे...!
रक्तदान करा. जीवन वाचवा...!**

मे.श्री.कमला भवानी ब्लड सेंटर



मे.श्री.कमला भवानी ब्लड सेंटर

पहिला मजला अमरनाथ टॉवर, श्री कमला देवी रोड, करमाळा.
मो. 9689838183

सन्मानपत्र

Lic No.: MH/104698
TOLL FREE NO.: 1800-210-6666



मा. Dnyandeo Gorach Bhosale

आपण दिनांक 02/03/24 रोजी Karmala येथे रक्तदान करून

मानवतेच्या या पवित्र कार्यात सहभागी झालात, व रग्ण सेवेकरिता सहकार्य केले याबद्दल आम्हास आपला सार्थ अभिमान वाटतो, म्हणून आपणांस हे सन्मानपत्र देण्यात येत आहे.



BRANCHES:

MUMBAI - PUNE - SOLAPUR - KOLHAPUR - SANGLI - MIRAJ - KURDUWADI - VITA - NAVE PARGAON - DHARASHIV - RATNAGIRI

[Signature]
रक्तदान अधिकारी

मे.श्री.कमला भवानी ब्लड सेंटर - पहिला मजला अमरनाथ टॉवर, श्री कमला देवी रोड, करमाळा.

Donor Name

Date of Donation 02/03/24 Hb gm% 12-54

B.B.No. 15

B Group: AB Rh POS

सवलत पत्र:

या वरत पत्र रक्तदान व त्याचे अर्ज, बँडिंग, भांड (अतिशय बहीण), पत्नी, मुले यांना (रक्तदान युरोपीयने सेस शुल्क) भरण रक्त सिस्वी मोल्ड मिळेल. (जेथे सुटित रक्तदान केले जाते. तेथेच सुटित रक्त सिस्वी मोल्ड मिळेल.) त्यासाठी हे सन्मानपत्र कोठे जाले जायतच जाते. ही वरत रक्तदानांतर एक महिन्यांनी जाणवतवारी लागू होईल.



Sing.



मे.श्री.कमला भवानी ब्लड सेंटर

पहिला मजला अमरनाथ टॉवर, श्री कमला देवी रोड, करमाळा.
मो. 9689838183

सन्मानपत्र

Lic No.: MH/104698
TOLL FREE NO.: 1800-210-6666



मा. Rahul Vitthal Jagdale

आपण दिनांक 02/03/24 रोजी Karmala येथे रक्तदान करून

मानवतेच्या या पवित्र कार्यात सहभागी झालात, व रग्ण सेवेकरिता सहकार्य केले याबद्दल आम्हास आपला सार्थ अभिमान वाटतो, म्हणून आपणांस हे सन्मानपत्र देण्यात येत आहे.



BRANCHES:

MUMBAI - PUNE - SOLAPUR - KOLHAPUR - SANGLI - MIRAJ - KURDUWADI - VITA - NAVE PARGAON - DHARASHIV - RATNAGIRI

[Signature]
रक्तदान अधिकारी

मे.श्री.कमला भवानी ब्लड सेंटर - पहिला मजला अमरनाथ टॉवर, श्री कमला देवी रोड, करमाळा.

Donor Name

Date of Donation 02/03/24 Hb gm% 12-54

B.B.No. 9

B Group: B Rh POS

सवलत पत्र:

या वरत पत्र रक्तदान व त्याचे अर्ज, बँडिंग, भांड (अतिशय बहीण), पत्नी, मुले यांना (रक्तदान युरोपीयने सेस शुल्क) भरण रक्त सिस्वी मोल्ड मिळेल. (जेथे सुटित रक्तदान केले जाते. तेथेच सुटित रक्त सिस्वी मोल्ड मिळेल.) त्यासाठी हे सन्मानपत्र कोठे जाले जायतच जाते. ही वरत रक्तदानांतर एक महिन्यांनी जाणवतवारी लागू होईल.



Sing.



मे.श्री.कमला भवानी ब्लड सेंटर

पहिला मजला अमरनाथ टॉवर, श्री कमला देवी रोड, करमाळा.
मो. 9689838183

सन्मानपत्र

Lic No.: MH/104698
TOLL FREE NO.: 1800-210-6666



मा. Omkar Santosh Kale

आपण दिनांक 02/03/24 रोजी Karmala येथे रक्तदान करून

मानवतेच्या या पवित्र कार्यात सहभागी झालात, व रण सेवेकरिता सहकार्य केले याबद्दल आम्हास आपला सार्थ अभिमान वाटतो, म्हणून आपणांस हे सन्मानपत्र देण्यात येत आहे.



BRANCHES:

MUMBAI - PUNE - SOLAPUR - KOLHAPUR - SANGLI - MIRAJ - KURDUWADI - VITA - NAVE PARGAON - DHARASHIV - RATNAGIRI

[Signature]
रक्त सेवक अधिकारी

मे.श्री.कमला भवानी ब्लड सेंटर - पहिला मजला अमरनाथ टॉवर, श्री कमला देवी रोड, करमाळा.

Donor Name.....
Date of Donation.....02/03/24.....Hb gm%12.5.....

B.B.No. (8)..... B.Group: AB Rh: POS.....

सवलत पत्र: या वरत रक्त रक्तदात्या व त्यांचे आई, वडील, भ्रातृ (अपेक्षित वृद्ध), पत्नी, मुले वगैरे (रक्तदात्या कुटुंबीय वगैरे) अल्प रक्त सिद्धी शोध मिळेल. (जेथे सुट्टी रक्तदान केले जाते. तेथेच सुट्टी रक्त सिद्धी शोध मिळेल.) त्यासाठी हे सन्मानपत्र कोड अगळे असावे. ही वरत रक्तदात्यांकरिता एक महिण्याची अनुदानपत्राची लागू होईल.



Sing



मे.श्री.कमला भवानी ब्लड सेंटर

पहिला मजला अमरनाथ टॉवर, श्री कमला देवी रोड, करमाळा.
मो. 9689838183

सन्मानपत्र

Lic No.: MH/104698
TOLL FREE NO.: 1800-210-6666



मा. Saurabh Kamtilal Ambhule

आपण दिनांक 02/03/24 रोजी Karmala येथे रक्तदान करून

मानवतेच्या या पवित्र कार्यात सहभागी झालात, व रण सेवेकरिता सहकार्य केले याबद्दल आम्हास आपला सार्थ अभिमान वाटतो, म्हणून आपणांस हे सन्मानपत्र देण्यात येत आहे.



BRANCHES:

MUMBAI - PUNE - SOLAPUR - KOLHAPUR - SANGLI - MIRAJ - KURDUWADI - VITA - NAVE PARGAON - DHARASHIV - RATNAGIRI

[Signature]
रक्त सेवक अधिकारी

मे.श्री.कमला भवानी ब्लड सेंटर - पहिला मजला अमरनाथ टॉवर, श्री कमला देवी रोड, करमाळा.

Donor Name.....
Date of Donation.....02/3/24.....Hb gm%12.5.....


B.B.No. (7)..... B.Group: B Rh: POS.....



सवलत पत्र: या वरत रक्त रक्तदात्या व त्यांचे आई, वडील, भ्रातृ (अपेक्षित वृद्ध), पत्नी, मुले वगैरे (रक्तदात्या कुटुंबीय वगैरे) अल्प रक्त सिद्धी शोध मिळेल. (जेथे सुट्टी रक्तदान केले जाते. तेथेच सुट्टी रक्त सिद्धी शोध मिळेल.) त्यासाठी हे सन्मानपत्र कोड अगळे असावे. ही वरत रक्तदात्यांकरिता एक महिण्याची अनुदानपत्राची लागू होईल.

Sing

Lic No.: MH/104698



मे.श्री.कमला भवानी ब्लड सेंटर
पहिला मजला अमरनाथ टॉवर, श्री कमला देवी रोड, करमाळा.
मो. 9689838183


Lic No.: MH/104698
TOLL FREE NO.: 1800-210-6666

सन्मानपत्र


ना. Vijay Gaudagar Kadam

आपण दिनांक 02/03/24 रोजी Karmala येथे रक्तदान करून

मानवतेच्या या पवित्र कार्यात सहभागी झालात, व रणण सेवेकरिता सहकार्य केले याबद्दल आम्हास आपला सार्थ अभिमान वाटतो, म्हणून आपणांस हे सन्मानपत्र देण्यात येत आहे.



BRANCHES:
MUMBAI - PUNE - SOLAPUR - KOLHAPUR - SANGLI - MIRAJ - KURDUWADI - VITA - NAVE PARGAON - DHARASHIV - RATNAGIRI




मे.श्री.कमला भवानी ब्लड सेंटर - पहिला मजला अमरनाथ टॉवर, श्री कमला देवी रोड, करमाळा.

Donor Name: _____

Date of Donation: 02/03/24 Hb gm%: 21.54


B.B.No. 5 B Group: A Rh: POS

सवलत पत्र: या रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला रक्त, प्लाज्मा, प्लेटलेट्स (थ्रॉम्बोसाइट्स), प्लाज्मा, ग्लोब्युलिन (रक्तद्रव्य वरून घटक) असे रक्त मिळवता येईल. (जेव्हा रुग्ण रक्तदान करतो तेव्हा तेव्हाच रुग्ण रक्त मिळवता येईल.) त्या व्यक्ती हे रक्तदान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला अत्युत्कृष्टता मिळते.



Sing.

Lic No.: MH/104698



मे.श्री.कमला भवानी ब्लड सेंटर
पहिला मजला अमरनाथ टॉवर, श्री कमला देवी रोड, करमाळा.
मो. 9689838183


Lic No.: MH/104698
TOLL FREE NO.: 1800-210-6666

सन्मानपत्र


ना. Ketan Yuvraj Baghel

आपण दिनांक 02/03/24 रोजी Karmala येथे रक्तदान करून

मानवतेच्या या पवित्र कार्यात सहभागी झालात, व रणण सेवेकरिता सहकार्य केले याबद्दल आम्हास आपला सार्थ अभिमान वाटतो, म्हणून आपणांस हे सन्मानपत्र देण्यात येत आहे.



BRANCHES:
MUMBAI - PUNE - SOLAPUR - KOLHAPUR - SANGLI - MIRAJ - KURDUWADI - VITA - NAVE PARGAON - DHARASHIV - RATNAGIRI




मे.श्री.कमला भवानी ब्लड सेंटर - पहिला मजला अमरनाथ टॉवर, श्री कमला देवी रोड, करमाळा.

Donor Name: _____

Date of Donation: 02/03/24 Hb gm%: 21.54

B.B.No. 5 B Group: AB Rh: POS

सवलत पत्र: या रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला रक्त, प्लाज्मा, प्लेटलेट्स (थ्रॉम्बोसाइट्स), प्लाज्मा, ग्लोब्युलिन (रक्तद्रव्य वरून घटक) असे रक्त मिळवता येईल. (जेव्हा रुग्ण रक्तदान करतो तेव्हा तेव्हाच रुग्ण रक्त मिळवता येईल.) त्या व्यक्ती हे रक्तदान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला अत्युत्कृष्टता मिळते.



Sing.



मे.श्री.कमला भवानी ब्लड सेंटर

पहिला मजला अमरनाथ टॉवर, श्री कमला देवी रोड, करमाळा.
मो. 9689838183

सन्मानपत्र

Lic No.: MH/104698
TOLL FREE NO.: 1800-210-6666



मा. Amrun Prakash Atar

आपण दिनांक 02/03/24 रोजी Karma/a येथे रक्तदान करून

मानवतेच्या या पवित्र कार्यात सहभागी झालात, व रण सेवेकरिता सहकार्य केले याबद्दल आम्हास आपला सार्थ अभिमान वाटतो, म्हणून आपणांस हे सन्मानपत्र देण्यात येत आहे.



BRANCHES:

MUMBAI - PUNE - SOLAPUR - KOLHAPUR - SANGLI - MIRAJ - KURDUWADI - VITA - NAVE PARGAON - DHARASHIV - RATNAGIRI

मे.श्री.कमला भवानी ब्लड सेंटर - पहिला मजला अमरनाथ टॉवर, श्री कमला देवी रोड, करमाळा.

Donor Name

Date of Donation 02/3/24 Hb gm% 12.5

B.B.No. 6 B. Group: Rh.

सवलत पत्र: या क्लबचा उद्देश रक्तदानातून व त्यांचे अर्ध, बडीस, मूठ (अडिगरीट बडीस), पत्नी, मुले वॉल (रक्तदातू कुठरीचे देणू कुठू) भरण रक्त रिप्ली मेष्य मिशेल. (जेथे सुट्ट रक्तदान केले आहे. तेथेच सुट्ट रक्त रिप्ली मेष्य मिशेल.) त्याकरी हे प्रमाणच कोरत आले. अडिगरीट आहे. ही क्लब रक्तदानातून एक मरिचानी अडिगरीटवरील वानू सेरिन.



पुनः सुनिश्चिती अधिकारी

Sing.



मे.श्री.कमला भवानी ब्लड सेंटर

पहिला मजला अमरनाथ टॉवर, श्री कमला देवी रोड, करमाळा.
मो. 9689838183

सन्मानपत्र

Lic No.: MH/104698
TOLL FREE NO.: 1800-210-6666



मा. Mahesh Shiddheshwar Raut

आपण दिनांक 02/03/24 रोजी Karma/a येथे रक्तदान करून

मानवतेच्या या पवित्र कार्यात सहभागी झालात, व रण सेवेकरिता सहकार्य केले याबद्दल आम्हास आपला सार्थ अभिमान वाटतो, म्हणून आपणांस हे सन्मानपत्र देण्यात येत आहे.



BRANCHES:

MUMBAI - PUNE - SOLAPUR - KOLHAPUR - SANGLI - MIRAJ - KURDUWADI - VITA - NAVE PARGAON - DHARASHIV - RATNAGIRI

मे.श्री.कमला भवानी ब्लड सेंटर - पहिला मजला अमरनाथ टॉवर, श्री कमला देवी रोड, करमाळा.

Donor Name

Date of Donation 02/3/24 Hb gm% 12.5

B.B.No. 11 B. Group: A Rh. POS



सवलत पत्र: या क्लबचा उद्देश रक्तदानातून व त्यांचे अर्ध, बडीस, मूठ (अडिगरीट बडीस), पत्नी, मुले वॉल (रक्तदातू कुठरीचे देणू कुठू) भरण रक्त रिप्ली मेष्य मिशेल. (जेथे सुट्ट रक्तदान केले आहे. तेथेच सुट्ट रक्त रिप्ली मेष्य मिशेल.) त्याकरी हे प्रमाणच कोरत आले. अडिगरीट आहे. ही क्लब रक्तदानातून एक मरिचानी अडिगरीटवरील वानू सेरिन.

पुनः सुनिश्चिती अधिकारी

Sing.



मे.श्री.कमला भवानी ब्लड सेंटर

पहिला मजला अमरनाथ टॉवर, श्री कमला देवी रोड, करमाळा.
मो. 9689838183

सन्मानपत्र

Lic No.: MH/104698
TOLL FREE NO.: 1800-210-6666

मा. Somnath Mahadev Godaje

आपण दिनांक 02/03/24 रोजी Karmala येथे रक्तदान करून

मानवतेच्या या पवित्र कार्यात सहभागी झालात, व रण सेवेकरिता सहकार्य केले याबद्दल आम्हास आपला सार्थ अभिमान वाटतो, म्हणून आपणांस हे सन्मानपत्र देण्यात येत आहे.



BRANCHES:

MUMBAI - PUNE - SOLAPUR - KOLHAPUR - SANGLI - MIRAJ - KURDUWADI - VITA - NAVE PARGAON - DHARASHIV - RATNAGIRI

मे.श्री.कमला भवानी ब्लड सेंटर - पहिला मजला अमरनाथ टॉवर, श्री कमला देवी रोड, करमाळा.

Donor Name

Date of Donation 02/3/24 Hb gm% 212-54

B.B.No. 109

B.Group A Rh POS



सवलत पत्र: या वरत रक्तदान करतानाच व त्याचे जर्द, रडीत, भांड (अडिक्टरीट बट्टी), पत्नी, मुले वगैरे (रक्तदान करतानाच केले गेले) असे रक्त शिष्टी मोजव मिळेल. (जेथे रुग्ण रक्तदान केले जाते. तेथेच रुग्ण रक्त शिष्टी मोजव मिळेल.) त्यासाठी हे रक्तदान करणे आवश्यक आहे. ही वरत रक्तदानासाठी एक मॅट्रिक्सनी आपल्याकडची लागू होईल.

रुग्ण सेवेकरिता

Sing.



मे.श्री.कमला भवानी ब्लड सेंटर

पहिला मजला अमरनाथ टॉवर, श्री कमला देवी रोड, करमाळा.
मो. 9689838183

सन्मानपत्र

Lic No.: MH/104698
TOLL FREE NO.: 1800-210-6666

मा. Tushar Ganjey Adsul

आपण दिनांक 02/03/24 रोजी Karmala येथे रक्तदान करून

मानवतेच्या या पवित्र कार्यात सहभागी झालात, व रण सेवेकरिता सहकार्य केले याबद्दल आम्हास आपला सार्थ अभिमान वाटतो, म्हणून आपणांस हे सन्मानपत्र देण्यात येत आहे.



BRANCHES:

MUMBAI - PUNE - SOLAPUR - KOLHAPUR - SANGLI - MIRAJ - KURDUWADI - VITA - NAVE PARGAON - DHARASHIV - RATNAGIRI

मे.श्री.कमला भवानी ब्लड सेंटर - पहिला मजला अमरनाथ टॉवर, श्री कमला देवी रोड, करमाळा.

Donor Name

Date of Donation 02/3/24 Hb gm% 212-54

B.B.No. 109


B.Group A Rh POS



सवलत पत्र: या वरत रक्तदान करतानाच व त्याचे जर्द, रडीत, भांड (अडिक्टरीट बट्टी), पत्नी, मुले वगैरे (रक्तदान करतानाच केले गेले) असे रक्त शिष्टी मोजव मिळेल. (जेथे रुग्ण रक्तदान केले जाते. तेथेच रुग्ण रक्त शिष्टी मोजव मिळेल.) त्यासाठी हे रक्तदान करणे आवश्यक आहे. ही वरत रक्तदानासाठी एक मॅट्रिक्सनी आपल्याकडची लागू होईल.

रुग्ण सेवेकरिता

Sing.



मे.श्री.कमला भवानी ब्लड सेंटर
 पहिला मजला अमरनाथ टॉवर, श्री कमला देवी रोड, करमाळा.
 मो. 9689838183


Lic No.: MH/104698
 TOLL FREE NO.: 1800-210-6666

सन्मानपत्र


मा. Sagar Gurusdas Nalwade

आपण दिनांक 02/03/24 रोजी Karmala येथे रक्तदान करुन

मानवतेच्या या पवित्र कार्यात सहभागी झालात, व रण सेवेकरिता सहकार्य केले याबद्दल आम्हास आपला सार्थ अभिमान वाटतो, म्हणून आपणांस हे सन्मानपत्र देण्यात येत आहे.



BRANCHES:
 MUMBAI - PUNE - SOLAPUR - KOLHAPUR - SANGLI - MIRAJ - KURDUWADI - VITA - NAVE PARGAON - DHARASHIV - RATNAGIRI



रक्त दान अधिकारी


मे.श्री.कमला भवानी ब्लड सेंटर - पहिला मजला अमरनाथ टॉवर, श्री कमला देवी रोड, करमाळा.

Donor Name.....

Date of Donation 02/3/24 Hb gm% 12.5x

B.B.No. 12 B Group A Rh. Pos

सवलत पत्र: या करत रक्तदान करतदालाच व त्यांचे आई, वडील, भ्रात (अद्वितीय बहीण), पत्नी, मुले यांना (रक्तदान युक्तरीचे वेळ शुद्ध) भक्त रक्त निरवरी मोचन मिळेल. (जेव्हा पुढील रक्तदान केले जावे. तेव्हाच पुढील रक्त निरवरी मोचन मिळेल.) त्यासाठी हे प्रमाणन नोबट आपले आवयदाक जावे. ही करत रक्तदानात एक अद्वितीय आयुष्यदानकारी तत्त्व होईल.



Sing.





Karmala, Maharashtra, India
pratapsinh Mohite_Patil Mahavidhyalaya Karmala
Lat 18.405362°
Long 75.179007°
02/03/24 01:54 PM GMT +05:30



Pratapsinh Mohite Patil
Vc PRINCIPAL
Pratapsinha Mohite-Patil
Mahavidyalaya, Karmala